

मिरा भाईंदर महानगरपालिका

जनसंपर्क विभाग

प्रेसनोट

मिरा भाईंदर महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत सन २०२१-२०२२ या चालू आर्थिक वर्षात राबविण्यात आल्या एकूण ६ कल्याणकारी योजना

मिरा भाईंदर शहरातील अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहाकरीता इतर लोकांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगांकरिता विविध कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या आहेत.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजनांचे धोरण निश्चित करणे व दिव्यांग मतिमंद विद्यार्थ्यांकरिता शाळा सुरू करणेबाबत मा. महासभा प्रकरण क्रमांक २७, ठराव क्रमांक २४ नुसार दिव्यांग कल्याणकारी समिती गठित करणेबाबत निर्णय घेऊन दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात यावी असा ठराव पारित करण्यात आला होता. सदर ठरावानुसार महापालिका समाजविकास विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना स्टॉल परवाना देणे, शासन परिपत्रकनुसार महापालिकामधील आस्थापनेवर कार्यरत असेलल्या व भविष्यात आस्थापनेवर रुजू होणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीचे लागणारे साहित्य/उपकरणे वाटप करणे, दिव्यांग व्यक्तींना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देणे, दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधन पुरविणे, मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी देणे, रोजगारासाठी व वीजभांडवलासाठी आर्थिक मदत करणे, दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी व्यवसायाकरिता साहित्य खरेदीसाठी अनुदान देणे, दिव्यांग व्यक्तींसाठी क्रीडा, चित्रकला, हस्तकला इत्यादी स्पर्धा आयोजित करणे, दिव्यांगांच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे, दिव्यांग मुलांसाठी शाळा, दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करणे इत्यादी योजना समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याचा ठराव पारित करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने सन २०२१-२०२२ या चालू आर्थिक वर्षात दिव्यांगांच्या कल्याणाकरिता खालील योजनांची पूर्तता करण्यात आली आहे.

१. दिव्यांगाना आर्थिक मदत (पेन्शन) योजने अंतर्गत एकूण ५४५ दिव्यांगाना लाभ देऊन रु. 63,96,000 निधी खर्च करण्यात आलेला आहे.
२. स्वयं रोजगारकरीता आर्थिक मदत योजना अंतर्गत एकूण २ लाभार्थ्यांना लाभ देऊन रु. 2,00,000 निधी खर्च करण्यात आलेला आहे.
३. सर्व शिक्षा अभियान योजने अंतर्गत एकूण ६ दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला असून रु. 4,64,358 निधी खर्च करण्यात आलेला आहे.
४. दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी व्यवसायाकरिता साहित्य योजना अंतर्गत दिव्यांगांच्या प्राप्त अर्जनुसार साहित्य वाटप करण्यात येणार असून त्यासाठी रु. 20,00,000 इतका निधी खर्च करण्यात येणार आहे. तसेच आता पर्यंत २० अर्ज प्राप्त झाले आहेत.

ॡ. दिव्यांगाना ई-ऑटो रिक्का वाटप अंतर्गत एकूण १० दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ देऊन रु. 18,37,500 इतका निधी खर्च करण्यात आलेला आहे.

ॢ. दिव्यांगांच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत १ अर्ज प्राप्त झालेला असून रु. 25,000 इतका निधी खर्च करण्यात येणार आहे. सदर सुविधांचा लाभ महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगाना दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत देण्यात आलेला आहे.

सदरची माहिती ही प्रसिद्धीकरीता देण्यात येत आहे.